







February 15, 2024

To,

The General Manager, The Manager,

Listing Department, Listing & Compliance Department

Bombay Stock Exchange Limited, The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, P.J. Towers, Dalal Street,

Mumbai - 400 001 Bandra East, Mumbai - 400051

Company code: FCL Company code: 533333

Subject: - Newspaper Publication of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2023

Dear Sir/Madam.

Pursuant to Regulation 47(1)(b) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of newspaper publication of the Unaudited financial results of the Company Published in Financial Express and Mumbai Lakshadweep on February 15, 2024 for the quarter and nine months ended December 31, 2023.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, For FINEOTEX CHEMICAL LIMITED

Sunny Parmar Company Secretary & Compliance Officer

Encl: As above















FINANCIAL EXPRESS

CRESCENT FINSTOCK LIMITED

CIN: L51100GJ1997PLC032464 Regd Office: A/12, Snehkuni CHS, Resi Plot No 374, Koparli Road, G. I. D. C. Vapi - 396195, Gujarat Phone No.: 022 -6188 7600; Email id: crescentfinstock@yahoo.com website: www.crescentfinstock.com

	nded Dece		lalone	(Rs. In Lakh except EPS Consolidated				
Particulars		Nine Month ended 31.12.2023	Quarter ended 31,12,2022		Nine Month ended 31.12.2023 (UnAudited)	Quarter ended 31.12.2023		
Total income from operations (net)	5.46	11.82		284.09	1,272.21	451.28		
Net Profit / (Loss) for the period (before Tax. Exceptional and/or Extraordinary items)	(6.28)	(20.06)	(4.93)	650.56	643.71	72.81		
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6.28)	(20.06)	(4.93)	650.56	643.71	72.81		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(6.28)	(20.06)	(4.93)	650.56	643.71	72.81		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(5.38)	(19.15)	(4.93)	124.07	410.58	18.08		
Equity Share Capital	783.85	783.85	722.35	783.85	783.85	722.35		
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	NA	NA	NA.	NA	NA	NA		
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10 /- each)					. (20			
(i) Basic	(0.08)	(0.28)	(0.07)	8.30	8.21	1.01		
(ii) Diluted	(0.08)	(0.28)	(0.07)	8.30	8.21	1.01		
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10 /- each)			,					
(i) Basic	(0.08)	(0.28)	(0.07)	8.30	8.21	1.01		
(ii) Diluted	(0.08)	(0.28)	(0.07)	8.30	8.21	1.01		

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Month Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine month Financial Results are available on the Stock Exchange website viz. www.msei.in and Company's Website www.crescentfinstock.com. For and on behalf of the Board of Directors

Place: Mumbai Date: 14th February,2024

Whole Time Director & CFO DIN: 10243651

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

Registered Office: 109, Udvog Kshetra, 1st Floor, Mulund Goregoan Link Road, Mulund West- 400080 Maharashtra CIN: L24230MH2005PLC151348 Email ID: investor@valiantorganics.com Website: www.valiantorganics.com

(Rs. in lakhs except EPS **Standalone** Consolidated Nine Month Ended | Year ended Quarter ended Quarter ended Nine Month Ended | Year ended 31.12.2023 30.09.2023 31.12.2022 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 31.12.2023 30.09.2023 31.12.2022 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 **Particulars** Audited Audited Audited **Audited** Audited Audited Audited Audited Audited Audited Audited Audited Total Income from Operations (Net) 14,175.66 18,270,41 21,822.47 50,129.26 68,673.90 91,452.45 14,175.66 20,673.28 25,181.39 78,564.63 1,05,983.74 Net Profit / (Loss) for the period before Tax 8,817.87 530.70 1,960.35 469.66 6,046.28 (981.11)640.82 1,068.75 13,228.24 (860.66)9,474.71 2,979.00 **Exceptional items** 489.78 575.00 489.78 489.78 489.78 575.00 489.78 489.78 Net Profit / (Loss) for the period after Tax (668.94)391.77 1,851.12 759.47 4,938.92 7,557.99 (789.39)474.84 2,607.64 1,178.63 6,856.20 10,256.47 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) and Other 10,271.70 Comprehensive Income for the period) (623.99)340.98 1,826.32 760.96 4,849.71 7,446.55 (744.43)424.04 2,689.05 1,180.13 6,890.46 2,757.50 2,715.35 2,715.35 Paid-up Equity Share Capital 2,757.50 2,716.95 2,715.35 2,757.50 2,715.35 2,715.35 2,716.95 2,715.35 2,757.50 Other Equity excluding Revaluation Reserves 63,847.85 66,161.81 Earning per share (of ₹ 10/- each) in ₹ (2.45)1.58 (a) Basic 1.44 6.82 2.79 18.19 27.83 (2.90)8.09 3.24 21.49 32.45 (b) Diluted (2.42)1.41 6.62 2.74 27.02 (2.85)1.54 7.85 3.19 20.86 31.50 17.66

VALIANT ORGANICS LIMITED

Notes:-1) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company i.e. www.valiantorganics.com

2) The above results for the guarter ended December 31, 2023 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held or February 13, 2024.

3) The Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (""Ind AS"") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

For and on behalf of Board of Directors

For Valiant Organics Limited

Sd/ Arvind K. Chheda Managing Director DIN:00299741

Place: Mumbai Date: February 13, 2024

Crescent Finstock Limited

Vidyadhar More

RANDER CORPORATION LTD CIN: L99999MH1993PLC075812 Reg. Office: 14/15, Madhav Kripa, Boisar Palghar Road, Boisar (West), Palghar - 401 501 Tel. No. 022-35729913 Email ID: info@randergroup.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 31ST DECEMBER, 2023

(Rs. In Lakhs, Except EPS)

Sr. No		Quarter Ended 31.12.2023	Previous Quarter Ended 30.09.2023	Quarter Ended 31.12.2022	Half Year Ended 31.12.2023	Half Year Ended 31.12.2022	Financial Year Ended on 31.03.2023
1	Total income from operations	108.00	51.27	51.93	284.69	191.91	348.73
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	70.66	25.14	37.22	158.40	113.25	88.02
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	70.66	25.14	37.22	158.40	113.25	88.02
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	52.88	18.81	27.85	118.53	84.36	65.74
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	52.88	18.81	27.85	118.53	84.36	65.74
6	Paid Up Equity Share Capital	1233.70	1233.70	1233.70	1233.70	1233.70	1233.70
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	981.17	928.29	880,67	981.17	880.67	862.63
8	Net Worth	2214.87	2161.99	2114.37	2214.87	2114.37	2096.33
9	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 50/- each) Basic : Diluted:	0.43	0.15	0.23	0.96	0.68	0.53

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on www.bseindia.com and www.randergroup.com For RANDER CORPORATION LTD

Place: Mumbai

Date: 14/02/2024

DIN: 06583489 (Director)

Rohan Rander

Regd. Off: 3rd Floor, Surya Plaza, K-185/1, Sarai Julena, New Friends Colony, New Delhi - 110025 Tel. No.: 011-49872442, E-mail: cs@modisteel.net. CIN: L74899DL1987PLC026617

				(Rs. in Lakhs,	Unless Otherv	vise Stated)
	(Quarter Ende	d	Nine Mon	ths Ended	Year Ended
Particulars	31.12.2023 Un-Audited	30.09.2023 Un-Audited	31.12.2022 Un-Audited		31.12.2022 Un-Audited	31.03.2023 Audited
Total income from operations	359.40	317.48	355.77	1044.01	1134.43	1455.33
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional)	32.67	7.05	(0.36)	79.37	2.43	21.81
Net Profit / (Loss) for the period (before Tax and after Exceptional)	196.63	7.05	(0.36)	243.33	2.43	21.81
Net Profit / (Loss) for the period (after Tax and Exceptional)	202.93	2.90	(6.72)	235.72	3.25	22.27
Equity Share Capital	467.68	467.68	467.68	467.68	467.68	467.68
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)						2513.52
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic (in Rs.):	4.34	0.06	(0.14)	5.04	0.07	0.48
- Diluted (in Rs.):	3.67	0.05	(0.12)	4.26	0.06	0.40

1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.modisteel.com).

For NATIONAL GENERAL INDUSTRIES LTD.

Place: New Delhi Date: 14.02.2024 Pawan Kumar Modi Managing Director DIN: 00051679

Modern Engineering and Projects Limited and Projects Limited

(Formerly known as Modern Converters Limited) CIN: L01132MH1946PLC381640

103/4 Plot -215, Free Press House, Fl-10, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021.

E-mail: cs@mep.ltd; Website: www.mep.ltd; Telephone No.: 022-66666007 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

					₹ in Lakhs (Ex	cept earnings p	er share data
		C	uarter Ended	. Cancer and a second	Nine Mon	ths Ended	Year Ended
Sr. No.	Particulars	December 31, 2023	September 30, 2023	December 31, 2022	December 31, 2023	December 31, 2022	March 31, 2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Income :	10.000		1071,00071-24			
	a) Revenue from operations	1,985.87	1,832.89	9.04	5,247.79	164.60	6,779.89
	b) Other Income	0.00	0.47	0.05	62.45	3.65	163.45
	Total Revenue	1,985.87	1,833.36	9.09	5,310.24	168.25	6,943.34
2	Expenses :	1 22	~				
	a) Operating Costs	1,685.79	1,369.43	1.47	4,098.06	1.47	6,197.68
	b) Employee benefits expense	130.19	132.47	19.81	382.73	96.81	402.24
	c) Finance Costs	9.70	36.68	7.93	61.61	23,79	31.71
	d) Depreciation & Amortization expense	64.90	91.87	29.39	210.24	83.42	137.73
	e) Other expenses	84.45	76.07	43.87	248.22	150.50	455.19
	Total Expenses	1,975.03	1,706.52	102.47	5,000.86	355.99	7,224.56
3	Profit/(Loss) Before Tax (1-2)	10.83	126.84	(93.38)	309.38	(187.74)	(281.22)
4	Exceptional items Income / (Expenses) :	-	Y	-			
5	Profit/(Loss) Before Tax (3-4)	10.83	126.84	(93.38)	309.38	(187.74)	(281.22
6	Tax Expense	9.64	54.85	(5.06)	107.79	(10.60)	(16.34
	a) Current Tax		39.85		83.06	3.87	3.87
	b) Deferred Tax	9.64	15.00	(5.06)	24.73	(14.47)	(20.21)
7	Profit/(Loss) for the period (5-6)	1.19	72.00	(88.32)	201.59	(177.13)	(264.88)
8	Other Comprehensive Income: a) Items that will not be reclassified to profit or loss	- 8	1/2	ĕ		2	
	b) Tax impact relating to items that will not be reclassified to profit or loss	30		8		8	
9	Total Comprehensive Income for the period (7+8)	1.19	72.00	(88.32)	201.59	(177.13)	(264.88)
10	[[[[[[[[[[[[[[[[[[[309.00	309.00	309.00	309.00	309.00	309.00
11	The second of th	0,04	2.33	(2.86)	6.52	(5.73)	(8.57)

*Not annualised Notes:

Place: Mumbai

b) Diluted EPS (₹)

The above financial result is filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), 2015. The detailed Notes of the above financial result are available on the website of Stock Exchange viz. www.bseindia.com the same is also available on the Company website viz. www.mep.ltd.

2.33

(2.86)

For and on the behalf of the Board of Directors Sitaram Dhulipala

(5.73)

(8.57)

DIN: 03408989

Basic:

Diluted:

Place: Mumbai

Date: 12th February 2024

6.52

Managing Director Date: February 13, 2024

0.04





FINEOTEX CHEMICAL LIMITED

CIN: L24100MH2004PLC144295

Regd. Office: 42 /43 Manorama Chambers, S V Road, Bandra (West), Mumbai 400050. Tel.No. 022-26559174-77. Fax:-022-26559178

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

Sr.	Particulars	ś	Standalo	ne		Consolidated					
No.			r ended	Year to date Ended		1	r ended	Year to date Ended			
		31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)		
1	Total Income from Operations	10,792.86	6,721.57	30,045.85	20,404.56	13,845.18	10,922.96	41,595.31	37,930.61		
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items)	3,741.19	1,825.87	9,984.35	4,779.37	4,356.22	2,904.39	11,756.63	8,142.20		
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary Items)	2,773.47	1,360.27	7,773.49	3,701.61	3,292.51	2,247.55	9,054.94	6,355.49		
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and Extraordinary Items)	2,773.47	1,360.27	7,773.49	3,701.61	3,292.51	2,247.55	9,054.94	6,355.49		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,773.64	1,358.92	7,773.98	3,697.54	3,292.68	2,246.20	9,055.43	6,351.43		
6	Paid Up Equity Share Capital (face value of ₹2/- each)	2,215.30	2,214.97	2,215.30	2,214.97	2,215.30	2,214.97	2,215.30	2,214.97		
7	Earnings per share (before and after extraordinary items) (face value of ₹ 2/- each) (Not annualised)	2.50	1.23	7.02	3.34	2.95	2.00	8.10	5.64		
	(a) Basic and Diluted (₹/Share)	2.50	1.23	7.02	3.34	2.95	2.00	8.10	5.64		

- 1 The above consolidated results were reviewed and recommended by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors of the Company held on 14th February, 2024. The above results have been subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company. The Statutory Auditors have expressed an unqualified report on the above results.
- 2 This Statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended.
- 3 These financial results together with the results of previous period have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India
- 4 The Company mainly operates in a single primary business segment of Speciality Chemicals, therefore disclosure requirements as per Ind AS 108, "Operating Segments" are not applicable to the Company.
- 5 The Board of directors also declared an Interim Dividend of Rs.1.20 per share of Rs.2/- each (i.e.60%) and fixed the record date as 26th February, 2024 to determine the shareholders who will be entitled to received the dividend.
- 6 The Company alloted 16,569 equity shares of Rs.2/-each on this 23rd December, 2023 to the eligible employee as approved by the Nomination Committee of the company as per FCL ESOP 2020 Scheme. Consequently, the issued and paid-up Share Capital of the Company stands increased to ₹ 22,15,29,978/- as on 31st December, 2023.
- Previous periods figure have been regrouped, rearranged, reclassified wherever necessary to correspond with those of the current period.

Place: Mumbai Date: February 14, 2024 For and on behalf of Board of Director

Surendrakumar Tibrewala **Chairman and Managing Director** DIN: 00218394

APM TERMINALS Lifting Global Trade. **GUJARAT PIPAVAV PORT LIMITED**

Registered Office: Pipavav Port, At Post Rampara-2, Tal. Rajula, Dist. Amreli, Gujarat 365560. CIN: L63010GJ1992PLC018106 Tel: 02794 242400 Fax: 02794 242413 Website: www.pipavav.com Email: investorrelationinppv@apmterminals.com

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2023

(Amt. in Rs Million) **STANDALONE Particulars** Corresponding Year to date 3 months Preceding Year to date Year ended 3 months 3 months figure for figure for ended ended in the ended current period previous previous year ended on period ended on 30/09/2023 31/12/2023 31/12/2022 31/12/2023 31/12/2022 31/03/2023 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) 2,696.30 2,526,06 6,822.2 Total Income from Operations (net) 2.492.57 7,371.54 9,169.50 Net Profit/(Loss) from Ordinary activities after Tax (after extraordinary items) 1,102.76 1,071.32 793.46 2,833.20 2,075.84 2.924.50 Paid-up equity share capital (Face value Rs. 10 per share) 4,834.40 4,834.40 4,834.40 4,834.40 4,834.40 4,834.40 Other Equity as per the balance sheet of previous accounting 15,948.75 Earnings per share (Before and after extraordinary items)(of Rs. 10 each) (not annualized) 2.28 2.23 5.87 4.30 6.04 Basic: 1.64 Diluted: 2.28 2.23 1.64 5.87 4.306.04

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2023

(Amt. in Rs Million) **CONSOLIDATED Particulars** Corresponding Year to date Year to date 3 months Preceding Year 3 months 3 months figure for figure for ended ended ended in the ended current period previous previous vear ended on period ended on 31/12/2023 31/12/2023 30/09/2023 31/12/2022 31/12/2022 31/03/2023 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 2,696.30 2,526.06 7,371.54 6,822.2 9,169.50 Total Income from Operations (net) 2,492.57 Net Profit/(Loss) from Ordinary activities after Tax 3,138.15 917.33 843.59 2,756.21 (after extraordinary items) 1,160.62 2,156.81 Paid-up equity share capital (Face value Rs. 10 per share) 4,834.40 4.834.40 4,834.40 4,834.40 4,834.40 4,834.40 Other Equity as per the Balance Sheet of previous accounting 18,273.07 Earnings per share (Before and after extraordinary items) (of Rs. 10 each) (not annualized) 2.40 1.91 1.74 5.71 4.46 6.48 2.40 1.91 1.74 5.71 6.48 4.46

Note: The above is an extract of detailed format of Quarter end Financial results filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter end financial results is available on the stock exchange websites (www.besindia.com and www.nseindia.com) and on the company's website, www.pipavav.com

For Gujarat Pipavav Port Limited Girish Aggarwal Managing Director



Pune

उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा

मुंबई, दि.१४ : उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देऊन प्रोत्साहने देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षरश्वानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील कमी विकसित भागांमधील उद्योगांना याचा फायदा होईल.

राज्यात आर्थिक सल्लागार परिषदेने ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी शिफारशी केल्या आहेत. यानुसार थ्रस्ट सेक्टर (प्राधान्य क्षेत्र) व उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करणे आवश्यक आहे. यासाठी अर्थव्यवस्थेत गुंतवणूकीस वाव असलेल्या आणि उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सेमी कंडक्टर, मोबाईल डिस्प्ले, हायड्रोजन फ्यएल सेल, लॅपटॉप, संगणक. सर्वर. लिथियम बॅटरी. सोलर पॅलन. औषधी व रासायनिक उद्योग आदी उद्योगांना याचा लाभ मिळेल. या क्षेत्राला प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी हे प्रकल्प विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंद्रबार आणि धुळे अशा कमी विकसित प्रदेशामध्ये असावेत आणि १० हजार कोटी स्थिर भांडवली गुंतवणूक आणि ४ हजार लोकांना रोजगार देणारे असावेत. त्यातील ४ हजार कोटी रूपये गुंतवणूक पहिल्या ५ वर्षाच्या कालावधीत करणे आवश्यक आहे.

अ,ब,क,ड येथील पात्र अँकर यूनिट्सना (प्रणेता उद्योग) प्रकल्प उभारण्यासाठी १०० टक्के मुद्रांक शुल्क माफी, १५ वर्षे विद्युत शुल्क माफी, १० वर्षांपर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा ५० टक्के परतावा, १० वर्षांकरिता जास्तीत जास्त ४ टक्के अनुदान तसेच ३ रूपये प्रति युनिट प्रमाणे १० वर्षांसाठी वीज दर सवलत, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि टेक्नीकल नो-हाऊ मधील गुंतवणूक स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या

जाहीर नोटीस तमाम लोकांस याद्धारे कळविण्यात येत आहे

की, माझे अशिल श्री अब्बास जाफर एच वाबुजी हे शॉप क्रं.00७ सोनम सरस्वती को .हौ .सो .लि .गोल्डन नेस्ट फेज नं ६ गोल्डन नेस्ट सर्कल, भाईंदर(पु) ठाणे चे मालक आहे तसेच सोनम सरस्वती को .हौ .सो .लि . देखिल सभासद आहे सदरचा शॉप माझे अशिल व त्यांची पत्नी तासीम अब्बास बाबजी हयांच्या नावे असन तासीम अब्बास बाबुजी हे दि 0९/१०/२०२१ रोजी मरण पावले आहे. माझे अशिल हे सदरची सदनिका विकृ इच्छीत आहे, तरी याबाबतीत कोणाचा काही हरकत/ दावा असल्यास तर त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झालेल्या तारखेपासुन दिवसाच्या आता खालील दिलेल्या पत्त्याव कळवावे . जर वरील प्रमाणे नमुद केलेल्या कालावधीत दावे आणि हरकती प्राप्त झाल्या नाहीत तर आम्ही अशा दावे आणि हरकतीच्या अनुपस्थितित आवश्यक असलेले दावा नसल्याचे प्रमाणपत्र जारी करू आणि त्यानंतर दावे तसेच हरकती असल्यार त्या असल्यास त्या अधित्यजित आहेत, असे समजण्यात येईल व माझे अशिलास पुढील

सही / हरीश प भंडारी (वकील) शॉप नं १२१ सोनम शॉपिंग सेंन्टर गोल्डन नेस्ट फेस ६ मिरा भाईदर रोड, मिरा रोड, ठाणे .

Date: February 14, 2024

व्यवहार करतील हयाची नोंद घ्यावी

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस

येथे सूचना देण्यात येत आहे कि, माझे अशिल श्री. हर्ष पंकज भगत, यांनी दिलेल्या माहितीवरुन हि जाहीर . गेरीस देत आहे कि त्यांच्या खालील नमट (मळकतीचे पूळ मालक **कै. श्री. जयकिशन घेलाभाई भगत** यांचे दैनांक ०८-०८-१९८३ रोजी निरवसीयत निधन झाले, तदनंदर सदर सदनिका संस्थेकडून त्यांच्या पत्नी श्रीम, उमा जयकिशन भगत ह्यांच्या नावे करण्यात आली. कै श्रीम, उमा जयकिशन भगत ह्यांचे **दिनांक ३१** 0**७-२०२०** रोजी निरवसीयत निधन झाले, त्यांचे मुल कै. श्री. पंकज जयकिशन भगत यांचा मत्य दिनांक १५-०६-२०१६ आणि श्री. मनोजकुमार जयकिशन २५-०६-२०१६ आण श्री. मनाजकुमार जयकशन भगत यांचा मृत्यू दिनांक १९-०३-२०२९ रोजी निरवस्थित निधन झाले त्यांच्या पश्चत १. श्रीम. राजेश्रीवेन हरीशभाई टेडेल, २. श्रीम. निलम पंकज भगत, ३. सो. रुपाली दुर्गन वीग, ४. श्री. हर्ष पंकज भगत, ५. श्रीम. रेखावेन मनोजकुमार भृगत, ६. वैष्णवी मुनोजकुमार भगत, ७. कृष्णा मनोजकुम भगत आणि ८. श्री. प्रणव मनोजकुमार भगत फक्त हे बारसदार आहेत. तसेच वरील सर्व वारसदारांनी सदरचं नदनिका हि **श्री. हर्ष पंकज भगत** ह्यांच्या ना व्कसोडपत्राद्वारे **दस्त नं. बरल७-३०४९-२०२४ दनांक १३-०२-२०२४** रोजी केली आहे ॥ नोटीसद्वारे नमुद मिळकतीच्या भांडवलात मालमत्तेत असलेले **के. श्री. जयकिशन घेलाभार्द भगत** यांचे भा । हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी त्यांचे वारसदा केंवा अन्य मागणीदार, हरकतदार त्यांच्याकडन हक्व

ागण्या, हरकती मागवण्यात येत आहेत. हि नोटींस प्रसिद्ध ल्याच्या तारखेपासन १४ दिवसांच्या आत विकलाच गत्यावर त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतींच्या पृष्टध भावश्यक त्या कागदपत्रांच्या प्रति व पुरावे सादर करावेत न्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हेतसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून देला आहे असे समजण्यात येर्डल याची नोंट घ्यावी आणि ामूद मिळकतीच्या भांडवलात, मालमत्तेत असलेले **कै श्री. जयकिशन घेलाभाई भगत** यांचे भाग व हितसंबंध **थ्री. हर्ष पंकज भगत** यांच्या नावे हस्तांतरीत करण्या संस्थेस, संबंधित अधिकाऱ्यास मोकळीक राहील.

मिळकतीचा तपशिल फ्लॅट नं. ३-ए/१, श्री राजेंद्र सह. गृह. निर्माण संस्थ सोडवला लेन, गोविंद नगर, बोरिवल (पश्चिम), मुंबई-४०० ०९२

आर. के. तिवारी (वकील मुंबई उच्च न्यायालय) सी-३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३ लोढा मार्ग, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), पालधर-४०१२०९

PUBLIC NOTICE

My client MRS. SHAHIDA AKIL AHMED ANSARI My client Mio. 5 HARIDARIE ARIDED ARS An Indian inhabitant, Age.55, Resident of : Ganesl Apt., 2nd Floor, Flat No. 202, Achanak Nagar Shankar Mandir Road, Mumbra - Dist - Thane 400612 inform to General public in large that, he ORIGINAL FIRST PARTY BUILDER SALE ORIGINAL FIRST PARTY BUILDER SALA
GREEMENT EXECUTED between
PANDURANG KANHU PATIL AND MRS.
SHAHIDA AKIL AHMED ANSARI of Flat No.
107, area admeasuring 125 sq.feet. (built-up)
first Floor, Paras Apartment, Anand Kollwade,
Near Police Station, Mumbra - Dist - Thane 400612. reported has been lost Misplaced while
traveling on 27th January 2024 around 5:00 p.m.
in Auto Rikshaw between Mumbra Samrat Nagar
to Kausa.

कमाल ३० टक्के मर्यादेत,

कॅप्टीव्ह व्हेंडर्सद्धारे केलेल्या

स्थिर भांडवली गुंतवणुकीवर

प्रोत्साहने, जिमनीच्या दरात

२५ ते ५० टक्के सवलत आणि

औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित

भागांमध्ये प्रकल्पास एकूण ११०

टक्के स्थिर भांडवली गूंतवणूकीवर

२० वर्षांसाठी आणि उर्वरित

महाराष्ट्रासाठी २० वर्षांकरिता

स्थिर भांडवली गुंतवणुकीवर

१०० टक्के या प्रमाणे प्रोत्साहने

जाहीर नोटीस

सर्वे लोकाना ह्या नाटासान कळावण्यात यत का, गाव - खैरपाडा, तालुका - वसई, जिल्हा- पालघर मधिल जमीन ९) सर्वे क्रमांक - ४७, क्षेत्र है.आर.

००-३०-१० + पो.ख. ००-४२-०० २) सर्वे क्रमांव

४८, क्षेत्र ८४-००-०० आर. चौ. मीटर ३) सर्वे

हमांक- ४९/१, क्षेत्र ६२-७०-०० आर. चौ. मीटा

४) सर्वे क्रमांक - ५० , क्षेत्र हे.आर. ००-५४- ६० + पो. ख. ००-०१-०० सदर जिमनीचे श्री चेतन हरिश्चं

देसाई आणि इतर मालक आहेत आणि मालकांनी ही जमीन विकसित करण्याचा विचार केला आहे आणि

यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेकडव

तरी . सदर जमिनी संबंधी कोणाचीही कोणत्यार्ह

गकाराची हरकत वा हितसंबध असल्यास सदर नोटीस

प्रसिद्ध झाले नं तर १४ दिवसाचे आत निम्नस्वाक्षीकारांच्या खालील् पत्यावर लेखी

श्री . तुषार आर . पाटील, वकील प्रता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग, मुळगाव,तालुका

- वसई जिल्हा - पालघर वसई पश्चिम ४०१२०१

ारवानगी मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे

गदपत्राच्या पराव्यासह कळवावे.

ढेण्यात येतील.

In Auto Kikshaw Detween Mumbra Samrat Magar to Kausa.

Missing complaint FIR has been lodged at MUMBRA POLICE STATION on 31/1/2024 vide Missing Registration No.0192/2024.

Hence the finder or any one in possession of the aforesaid Flat Sale Agreement shall handover the same to the Undersigned, failing which, lost/Misplaced agreement will be treated as misplaced/lost for all future transaction, if any one misuse the same in any manner he/she would be prosecuted. Those having any claim of ownership should be brought in the knowledge within 15 days from the date of publication of this notice with documentary proof/evidence. of/evidence.
claim/objection will be entertained after pulated time period, and Received if any will be

(Advocate & Notary Add.: Kismat Colony-II, Ground Floor, Kausa(Mumbra) Dist. Thane - 400612. Mob.: 9869116245

जाहीर सूचना

श्री. चंद्रबली रामसाजीले शुक्ला हे श्री रवी किरण कोहौसोलि., पत्ता: कार्टर रोड क्र.३, बोरिवली पुर्व, मुंबई-४०००६६ या मोमायरीचे मटस्य होते आणि मोमायरीच्य इमारतीमधील दुकान क्र.५ चे धारक असून यांचे २३.०८.२०२३ रोजी कोणतार्ह वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटी याद्वारे मयत सदस्याचे शेअर्स व हित त्यांचे कायदेशीर वारसदाराकडे हस्तांतरणासाठी सदर सूचना प्रकाशन तारखेपासन १४ दिवसांच्या कालावधीत लेखी स्वरुपात दावा, आक्षेप मागवित आहेत अन्यथा सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत तरतुदीप्रमाणे भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास सोसायटी मुक्त असेल

श्री रवी किरण को-ऑप हौसो.लि.करित सही / – सचिव दिनांक: १५.०२.२०२४ ठिकाण: मुंबई

Nikhil Chaturvedi

DIN: 00004983

Managing Director

दिनांक : १३ फेब्रुवारी २०२४

PROZONE REALTY LIMITED

(Formerly known as PROZONE INTU PROPERTIES LIMITED CIN: L45200MH2007PLC174147 Website: https://prozoneintu.com Email: info@prozonerealty.com Tel.: 022 - 68239000

Regd. Off: 105/106, Ground Floor, Dream Square, Dalia Industrial Estate, Off New Link Road, Andheri West Mumbai- 400 053 Extract of Statement of Unaudited Consolidated Financial Results fo

December 31, 2023

No.	Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.03.2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	4,137.60	3,800.21	6,217.49	13,293.38	11,751.34	17,317.27
	Profit from ordinary activities before tax and before share of profit / (loss) of joint venture	(256.29)	162.15	1,538.62	1,307.77	3,625.10	4,770.78
3	Net profit/(loss) for the period / year	(52.34)	358.76	1,282.19	1,611.01	3,262.37	3,832.33
	Total comprehensive income/(loss) for the period / year	(39.63)	359.33	1.282.96	1.624.86	3.270.22	3.986.85
5	Equity Share Capital (Face Value Rs. 2/- per share)	3,052.06	3,052.06	3,052.06	3,052.06	3,052.06	3,052.06
6	Other Equity						
7	Earnings Per Share*						
	a. Basic:	(0.03)	0.09	0.62	0.64	1.51	1.66
	b. Diluted:	(0.03)	0.09	0.62	0.64	1.51	1.66
	Not annualized except for the year ended	March 31,	2023		•		

Quarter Ended Nine Months Ended Year Ended Particulars 31.12.2023 30.09.2023 31.12.2022 31.12.2023 31.12.2022 31.03.2023 naudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Unaudited) Income from Operations 1,083.99 250.48 Profit from ordinary activities before tax 160.05 192,53 481.12 589.75 851.12 3 Net Profit for the period / year end 119.90 359.81 443.01 634.76 146.14 3,171.42 2,243.16 2,930.97 7,887.36 period / year end

Not annualized except for the year ended March 31, 2023

The unaudited consolidated financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 Interim Financial Reporting, prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other recognised accounting principles generally accepted in India and in terms of the Regulation.

0.0

The above unaudited consolidated financials results are available on the company's website (www.prozoneintu.com) and stoc exchanges websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com), where the shares of the Company are listed. Previous period's / year's figures have been re-grouped / re-dassified wherever necessary, to conform to current period's classification For and on behalf of the Board of Directors of Prozone Realty Limited

Date: February 14, 2024

Earnings per share (Basic and Diluted) (Rs.)

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

शुद्धिपत्रक

दिनांक १४.०२.२०२४ रोजी मुंबई लक्षदीप या वत्तपत्रात प्रकाशित स्थावर मालमत्तेच्या विकीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत) या जाहिरातीमधीर कर्जदार रज्जा ए. चव्हाण, अपणा अंकुश चव्हाण, यांचे कर्ज खाते क्र.HHFDOMHOU 21000017437 HHFDOMPL 21000017440 बाबत नियम व अटीचे बोली रक्कम वाढविणे या रकान्यात कृषया रक्कम रु.१०,०००, या ऐवजी रु.१५,०००/- असे वाचावेत.

> सही / - प्राधिकत अधिकार्र हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरित

PUBLIC NOTICE

Gulshan Lal Gera and Dr. (Mrs.) Manjula Gera, inform general public that we have lost the Share Certificate No. 151 to 155 issued by Sumar Tulsiani CHS, Lokhandwala, Andheri (West), Mumbai- 400053 & original Agreement of Tulsiani Builder for which a Police Complaint is lodged

Above documents are needed for Amnesty Scheme by us. If any individual having any objection to above facts,he should approach Hon. Secretary (Mobile: 9821241216) or undersigned (Mobile: 9967735041) / Society with requisite proof/claim, within 7 days nereof, failing which no claim will be entertained Issued on 15th February. 2024

BELA KUVELKAR (HON. SECRETARY)

G.L. GERA, ADVOCATE DR. MANJÚLA GERA

दिनांक: १५.०२.२०२४ ठिकाण: ठाणे

FINEOTEX CHEMICAL LIMITED

CIN: L24100MH2004PLC144295

Regd. Office: 42 /43 Manorama Chambers, S V Road, Bandra (West), Mumbai 400050 Tel.No. 022-26559174-77, Fax:-022-26559178

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

									(₹ in Lakhs)	
Sr.	Particulars		Standalo	ne			Consolic	lated		
No.		Quarte	r ended	Year to da	Year to date Ended		r ended	Year to date Ended		
		31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	
1	Total Income from Operations	10,792.86	6,721.57	30,045.85	20,404.56	13,845.18	10,922.96	41,595.31	37,930.61	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items)	3,741.19	1,825.87	9,984.35	4,779.37	4,356.22	2,904.39	11,756.63	8,142.20	
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary Items)	2,773.47	1,360.27	7,773.49	3,701.61	3,292.51	2,247.55	9,054.94	6,355.49	
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and Extraordinary Items)	2,773.47	1,360.27	7,773.49	3,701.61	3,292.51	2,247.55	9,054.94	6,355.49	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,773.64	1,358.92	7,773.98	3,697.54	3,292.68	2,246.20	9,055.43	6,351.43	
6	Paid Up Equity Share Capital (face value of ₹2/- each)	2,215.30	2,214.97	2,215.30	2,214.97	2,215.30	2,214.97	2,215.30	2,214.97	
7	Earnings per share (before and after extraordinary items) (face value of ₹ 2/- each) (Not annualised)	2.50	1.23	7.02	3.34	2.95	2.00	8.10	5.64	
	(a) Basic and Diluted (₹/Share)	2.50	1.23	7.02	3.34	2.95	2.00	8.10	5.64	

Notes:

- 1 The above consolidated results were reviewed and recommended by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors of the Company held on 14th February, 2024. The above results have been subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company. The Statutory Auditors have expressed an unqualified report on the above results
- This Statement is as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended.
- These financial results together with the results of previous period have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India
- The Company mainly operates in a single primary business segment of Speciality Chemicals, therefore disclosure requirements as per Ind AS 108, "Operating Segments" are not applicable to the Company.
- 5 The Board of directors also declared an Interim Dividend of Rs.1.20 per share of Rs.2/- each (i.e.60%) and fixed the record date as 26th February, 2024 to determine the shareholders who will be entitled to received the dividend
- 6 The Company alloted 16,569 equity shares of Rs.2/-each on this 23rd December, 2023 to the eligible employee as approved by the Nomination Committee of the company as per FCL ESOP 2020 Scheme. Consequently, the issued and paid-up Share Capital of the Company stands increased to ₹ 22,15,29,978/- as on 31st

7 Previous periods figure have been regrouped, rearranged, reclassified wherever necessary to correspond with those of the current period

For and on behalf of Board of Director

Place : Mumbai Date: February 14, 2024

Surendrakumar Tibrewala

Chairman and Managing Director DIN: 00218394

(₹ in Millions

Sequent Proven Ability In Life Sciences **SeQuent Scientific Limited**

नोंदणीकृत कार्यालय: ३०१, ३ रा मजला, दोस्ती पिनाकल, प्लॉट क्र.: इ ७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प), -४०० ६०४ महाराष्ट्र.

दूर : + ९१ -२२ - ४१११४७७७ **ई-मेल :** <u>investorrelations@sequent.in</u> वेबसाईट : <u>www.sequent.in</u> डिसेंबर ३१, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिने पर्यंतचे एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

संपलेले ३ महिने संपलेले मागील मागील वर्षात कालावधीसाठी कालावधीसाठी संपलेले ३१ डिसेंबर २०२: मंपलेले संलग्न ३ ३ महिने तपशील ३१ डिसेंबर २०२२ ३१ मार्च २०२३ ३१ डिसेंबर २०२३ ३० सप्टेंबर २०२ महिने र्वतची आकडेवा तची आकडेवा ३१ डिसेंबर २०२२ वर्ष (लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) ३,४५९.६७ ३,७५३.१३ १४,२०९.०९ १०,०८५.३४ कर आणि अपवादात्मक वस्तूंपूर्वी निव्वळ नफा (१११.६१ (१०१.९९) (884.96 (848.48) (७२८.६५) करपूर्वी आणि अपवादात्मक वस्तूंनंतर निव्वळ नफा १४.९ (30.98) (१०१.९९) (462.62 (१,३७६.५८) करानेतर कालावधी करिता निव्वळ नफा १०६.७६ (६८.८२) (९७.७७) (३०८.८७) (१,२१९.७७) एकूण सर्वकष उत्पन्न / (खर्च) / निव्वळ कर (२२१.७५ (७४३.४७) (१,४८१.२६)) . तमभाग भांडवल ४९८.८६ 893.68 886.68 ४९८.८६ इतर समभाग ६,४८८.९२ (दशना मूल्य रु २/- प्रत्यका) (अवाषिकाकृत) ۶۶.٥ (0.38) (0.34) (3.83)

0.33 (0.38) डिसेंबर ३१, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिने पर्यंतचे संक्षिप्त अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (र in Millions मागील वर्षात संपलेले ३ महिने कालावधीसाठी कालावधीसाठी संपलेले संलग्न ३ संपलेले ३ महिने ३१ डिसेंबर २०२३ तपशील ३१ मार्च २०२३

महिने ३० सप्टेंबर २०२: पर्यंतची आकडेवारी ३१ डिसेंबर २०२२ (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) प्रवर्तनातून उत्पन्न कर आणि अपवादात्मक वस्तूंपूर्वी निव्वळ नफा (39.98) (९७.४६) करपर्वी आणि अपवादात्मक वस्तंनंतर निव्वळ नफा ६०.९० (१३.९६) (39.98) (83.38) (८५.१६) (९७.४६) करानंतर) कालावधी करिता निव्वळ नफा 84.60 (9.86) (१२.२५) (38.88) (४४.३५) (80.60) रकण सर्वसमावेशक उत्पन्न / (खर्च)/ निव्वळ कर (१८१.३३) 84.63 (८.९१) (१२.०७) (38.88)(१६५.१४)

वरील माहिती ही ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिने पर्यंतचे तपशिलावर वित्तीय निष्कर्षांचा एक उतारा आहे जो लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आला आणि संचालक मंडळाद्वारे अभिलिखित करण्यात आला आणि सेबी (लीमिटिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्रस)रेग्यलेशन्स २०१५ च्यारेग्यलेशन्स ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजकडे दायल करण्यात आला आहे

३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिने पर्यंतचे वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com & www.nseindia.com</u>) आणि कंपनीची वेबसाईट (www.sequent.in) वरउपलब्ध आहे.

> सिक्वेंट सायंटिफीक लिमिटेड सही राजाराम नारायण

> > व्यवस्थापकीय संचालव

(Rs. In lakhs)

Lahoti Overseas Limited

CIN: L74999MH1995PLC087643

Regd, Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034. Tel No. +91-22-4050 0100 website: www. lahotioverseas.in email id: investor@lahotioverseas.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIALS RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER 2023 Figures in La											
		STANDALONE			CONSOLIDATE	D					
	3 months ended	Year to date figures for the	Corresponding 3 months	3 months ended	Year to date figures for the	Corresponding 3 months					
PARTICULARS	ended	current period	ended in the	Cilded	current period	ended in the					
1711110021110		ended	previous year		ended	previous year					
	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED					
	31-12-2023	31-12-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2023	30-12-2022					
Total income from operations	11,952.31	38,591.55	6,630.79	11,952.31	38,591.55	6,630.79					
Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extra Extraordinary items*)	457.44	1,688.08	597.56	465.05	1,709.19	601.60					
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra Extraordinary items*)	457.44	1.688.08	597.56	465.05	1,709.19	601.60					
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra Extraordinary items*)	361.17	1,296.98	438.13	367.18	1.314.09	409.38					
Total Comprehensive Income for the period {Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprensive Income (after tax)	334.10	1,363.87	455.34	336.66	1,380.99	368.63					
Equity Share Capital	584.59	584.59	584.59	584.59	584.59	584.59					
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	-					
Earnings Per Share (of `2/- each) (for continuing and discontinuing operations)											
Basic :	1.31	4.45	1.49	1.26	4.50	1.40					
Diluted:	1.31	4.45	1.49	1.26	4.50	1.40					

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website. (www.bseindia.com) and on company's
- The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on February 14, 2024 The limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 has been

completed by the auditors of the Company For Lahoti Overseas Limited Sd/-UMESH LAHOTI Place: Mumbai

PIONEER INVESTCORP LIMITED

(CIN: L65990MH1984PLC031909) Regd. Office: 1218, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai 400 021.

Tel. no. 022 - 6618 6633 / Fax no. 2204 9195

Website: www.pinc.co.in email.: investor.relations@pinc.co.in

Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 31st December, 2023.

(No. III danie													
				STANI	DALONE					CONSOL	IDATED		
		Quarter	Quarter	Quarter	Nine Month	Nine Month		Quarter	Quarter	Quarter	Nine Month	Nine Month	
Sr.	P. C. L.	ended	ended	ended	ended	ended	Full Year	ended	ended	ended	ended	ended	Full Year
No.	Particulars	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	ended	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	ended
		(Unaudited /	31.03.2023	(Unaudited /	31.03.2023								
		Reviewed)	Reviewed)	Reviewed)	Reviewed)	Reviewed)	(Audited)	Reviewed)	Reviewed)	Reviewed)	Reviewed)	Reviewed)	(Audited)
1	Total Income from operations (Net)	633.35	545.27	617.78	1789.61	1629.54	2360.45	863.69	736.20	664.95	2446.17	2254.73	3234.71
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,												
	exceptional and/or extraordinary items)	53.33	43.44	46.20	118.90	87.99	214.54	40.61	20.97	-93.66	124.42	192.01	359.29
3	Net Profit / (Loss) for the period before Tax,												
	(after exceptional and/or extraordinary items)	53.33	43.44	46.20	118.90	87.99	214.54	40.61	20.97	-93.66	124.42	192.01	359.29
4	Net Profit / (Loss) for the period after tax												
	(after exceptional and/or extraordinay item)	39.69	33.98	35.13	92.59	74.97	115.92	29.83	11.38	-105.05	72.84	178.99	205.56
5	Total Comprehensive Income for the period												
	(comprising Profit / (Loss) for the period												
	(after tax) and other comprehensive Income	37.79	35.57	34.22	100.58	92.04		27.08	12.89	-89.86			
6	Equity Share Capital	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69
7	Reserves (excluding Revaluation Reserve												
	as shown in the Balance sheet of previous year)	-	-	-	-	-	-	-	-				
8	Earning Per Share												
	(for continuing and discontuning operations)												
	(of Rs.10/- each)												
	Basic	0.32	0.28	0.29	0.75	0.61	0.94	0.24	0.09	-0.85			
	Diluted	0.32	0.28	0.29	0.75	0.61	0.94	0.24	0.09	-0.85	0.59	1.46	1.67

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results - as per IND AS compliant filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on Company's website www.pinc.co.in and on the BSE website."2. The Group is engaged primarily in the business of Financing and all its operations are in India only. Accordingly, there is one reportable segment as per Ind AS 108 on 'Operating Segments' in respect of the Group. "3. Figures pertaining o previous year/periods have been re-grouped and re-arranged wherever necessary. For PIONEER INVESTCORP LIMITED.

Place: Mumbai

MANAGING DIRECTOR (DIN 00361216)

GAURANG GANDHI MANAGING DIRECTOR